

SEC/007/2026-27

April 18, 2026

Listing Department BSE Limited 25 th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Fort, Mumbai-400 001 SCRIP CODE: 523704	Listing Department The National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051 SYMBOL: MASTEK
ISIN: INE759A01021	

Dear Sir(s) / Ma'am(s),

Sub: Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2026 - Published in Newspapers

In terms of Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find copy of the newspaper advertisement published on April 18, 2026 regarding the extract of the Audited Consolidated and Standalone Financial results for the year ended March 31, 2026, in the following newspapers:

1. The Financial Express, Mumbai edition (English)
2. The Financial Express, Ahmedabad edition (Gujarati)
3. Mumbai Lakshadweep, Mumbai edition (Marathi)

The said clippings are also hosted on the Company's website at www.mastek.com

Kindly take the above on your record and disseminate the same for the information of investors.

Thanking you.

Yours faithfully,
For Mastek Limited



Reena Raje
Company Secretary & Compliance Officer
Membership No.: A21440

Encl: A/A

Mastek Limited

804/805, President House, Opp. C. N. Vidyalaya, Near Ambawadi Circle, Ahmedabad – 380 006
Tel: +91-79-2656-4337 | Email: info@mastek.com | Web: www.mastek.com | CIN: L74140GJ1982PLC005215

PUBLIC NOTICE
 Notice is hereby given that the following Share Certificates for 400 Equity shares of Face Value Rs. 2/- (Rupees two only) each with Folio No. 70341476 of Larsen & Toubro Limited, having its registered office at L & T House, Ballard Estate, Narottam Morarjee Marg, Mumbai, Maharashtra, 400001 registered in the name of ANIMA LAHIRI AND RATHINDRA NATH LAHIRI been lost. I BAIDYA NATH LAHIRI have applied to the company for issue duplicate certificate. Any person who has any claim in respect of the said shares certificate should lodge such claim with the company within 15 days of the publication of this notice.

Company Name	Folio No.	No. of securities held	Certificate No.	Distinctive No.
LARSEN & TOUBRO LIMITED	70341476	400	110459, 258771 and 374545	5703915 to 5704014, 143715245 to 143715344 and 579680748 to 579680947

Place : Mumbai
 Date: 18-04-2026

PUBLIC ANNOUNCEMENT
 (Under section 102 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016)
FOR THE ATTENTION OF THE CREDITORS OF
Mr. DEEPAK NAGJIBHAI PATEL (PERSONAL GUARANTOR
TO SWAMI NARAYAN DIAMONDS PRIVATE LIMITED)

Relevant Particulars	
1. Name of Personal Guarantor	Mr. DEEPAK NAGJIBHAI PATEL
2. Address of the Personal Guarantor	Flat No. 900, 9th Floor, Shanudeep Building, Mafatal House, Altamont Road, Cumbala Hill, Kemps Corner, Mumbai - 400026
3. Insolvency resolution process commencement date in respect of Personal Guarantor	06.04.2026 communicated on 10.04.2026
4. Details of order admitting the application	C.P. (IB) No.376/NCLT/(MB)/2025 admitted under Section 100 of IBC, 2016 Via NCLT Mumbai Bench-VI order dated 06.04.2026.
5. Name and registration number of the insolvency professional acting as Resolution professional	IP Megha Agrawal Reg. No: IBB/IPA-001/IP-P01456/2018-2019/12272
6. Address and e-mail of the Resolution professional, as registered with the Board	Address- 001, Shivranjani Apartments in Circle of Congress Nagar Garden, Congress Nagar, Nagpur -440012. Email: ip.meghaagraval@gmail.com
7. Address and e-mail to be used for correspondence with the Resolution Professional	Plot No.72, Anjaneya Niwas, Opp. Dew Trinity Hospital, Hindustan Colony, Near Sai Mandir, Wardha Road, Nagpur-440015. Email: ibcpip@gmail.com
8. Last date for submission of claims	08/05/2026
9. Relevant Forms are available at:	Weblink: https://www.ibbi.gov.in/home/downloads

Notice is hereby given that the National Company Law Tribunal, Mumbai Bench-VI has ordered the commencement of insolvency resolution process of Mr. DEEPAK NAGJIBHAI PATEL (Personal Guarantor to Swami Narayan Diamonds Private Limited) from 06.04.2026.
 The creditors of Mr. DEEPAK NAGJIBHAI PATEL, are hereby called upon to submit their claims with proof on or before 08/05/2026 to the resolution professional at the address mentioned against entry No. 7.
 The creditors shall submit their claims with proof by electronic means and by post. Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties.
 Date: 18.04.2026
 Place: Mumbai
 Sd/-
IP Megha Agrawal
Resolution Professional
For Mr. DEEPAK NAGJIBHAI PATEL
(Personal Guarantor to Swami Narayan Diamonds Private Limited)
 IBB/IPA-001/IP-P01456/2018-19/12272
 AFA valid up to - 30.06.2027
 Email: ibcpip@gmail.com
Registered Address: 001, Shivranjani Apartments in Circle of Congress Nagar Garden, Congress Nagar, Nagpur -440012.
Correspondence Address: - Plot no.72, Anjaneya Niwas, Opp. Dew Trinity Hospital, Hindustan Colony, Near Sai Mandir, Wardha Road, Nagpur-440015.
 Email: ip.meghaagraval@gmail.com

Court Room No. 31
IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT MAZGAON BOMBAY
COMMERCIAL SUIT NO. 295 OF 2021
(UNDER ORDER V RULE 20 (1A) OF CPC 1908)
 Plaintiff: Lodged on :28.01.2021
 Plaintiff: Admitted on : 06.04.2021
 Under Order V, Rule 2 of the Code of Civil Procedure, 1908 r/w Sec. 16 of the Commercial Courts Act, 2015.
RULE 51,
 SUMMONS to answer Plaintiff Under section 27, O. V, r. 1, 5,7 And 8 and O. VIII, rr. 9 of the Code of Civil Procedure 1908.
CANARA BANK, a Body Corporate Constituted under the Banking Companies (Acquisition) Transfer of Undertakings) Act V of 1970, having their Head Office at 112, J.C. Road, Bangalore- 560002; and having its one of the Branch at 601, 1st Floor, Mondesire Building, Ranade Road Junction, Shivaji Park, Dadar (West), Mumbai- 400028, Maharashtra. Known as "Dadar (West) Branch" Constituted Power of Attorney Holder/ Sr. Manager Mr. Krishnakumar L. Samant ...**PLAINTIFF**
VERSUS
1. MRS. SHABNAM BANO SHAIKH A Principal Borrower, an adult, Indian Inhabitant of, having his address at Room No.21, 154/B, BMC Chawl, Dharavi Main Road, Chandra Bazar, Dharavi Mumbai-400017. ...**DEFENDANT**
To
1. Mrs. Shabnam Bano Shaikh (The Defendants above named) (As per Order dated 10.02.2026 by Judge presiding in Court Room No. 32, His Hon'ble Judge Sachin Patil Saheb)
GREETINGS: WHEREAS the above named Plaintiff/s have/have instituted a suit relating to a commercial dispute against you and you are hereby summoned to file the Written Statement within 30 days of the service of the present summons and in case you fail to file the Written Statement within the said period of 30 days, as shall be allowed to file the Written Statement on such other day, as may be specified by the Court, for reasons to be recorded in writing and on payment of such costs as the Court deems fit, but which shall not be later than 120 days from the date of service of summons. On expiry of one hundred and twenty days from the date of service of summons, you shall forfeit the right to file the Written Statement and the Court shall not allow the Written Statement to be taken on record.
 The Plaintiff therefore prays that:
 a. that the Defendants be ordered and decreed to pay to the Plaintiff a sum of **Rs.3,18,333/- (Rupees Three Lakh Eighteen Thousand Three Hundred Thirty-Three Only)**, under the Vehicle Loan A/c., being the balance outstanding amount as on 11.10.2019 plus Uncharged Interest @ 11.20% p.a. with monthly rest from 26.11.2017 to 11.10.2019 w.e.f. till the date of filing suit as on 28.01.2021 first payment and realization, more particularly set out in the Particulars of Claim being Exhibit "N" hereto, and all costs, charges and expenses required to be incurred by the Plaintiff for preservation of the said assets and hypothecated assets, that the Defendants.
 b. That a decree against the Defendants as mentioned in Particulars of Claim being Exhibit "N" hereto together with further interest at the respective rate under the aforesaid Vehicle Loan-Term Loan Facility, with monthly rests from the date of filing of the suit till final payment and/or realization together with costs expenses incurred for preservation and enforcement of the security and realization;
 c. that this Hon'ble Court be pleased to declare that the sums payable in terms of prayer (a) above by the Defendant is validly secured in favor of the Plaintiff by the said hypothecated vehicle, more particularly mentioned in Deed of Hypothecation Re: Vehicles, as Exhibit "G" hereto, and the Plaintiff is entitled to sell the same and realize and appropriate the net sale proceeds thereof to be taken on record;
 d. that pending the hearing and final disposal of the suit, the Court Receiver, High Court, Bombay be appointed Receiver of the said hypothecated Vehicle more particularly described in Exhibit "I" hereto, with all powers under order XL, Rule 1 of the Code of Civil Procedure, 1908 including the power to sell the same and realize the same and hand over the net sale proceeds thereof to the Plaintiff towards their claim;
 e. that pending the hearing and final disposal of the suit, the Defendants by themselves, their servants and agents be restrained by an order and injunction of this Hon'ble Court from in any manner selling or transferring or assigning or alienating or encumbering or parting with possession or creating third party rights or interest in the said hypothecated vehicle, more particularly mentioned in Exhibit "I" hereto, or any part thereof;
 f. that pending the hearing and final disposal of the suit, the Defendants be directed to disclose the entire assets by filing affidavit;
 g. that pending the hearing and final disposal of the suit, the Defendants may be directed to deposit a sum of Rs. 3,18,333/- (Rupees Three Lakh Eighteen Thousand Three Hundred Thirty-Three Only), being the suit claim as on date of filing of the suit in this Hon'ble Court as security.
 h. that pending the hearing and final disposal of the suit, the Defendant be restrained by an Order of this Hon'ble Court from leaving India, without permission of this Hon'ble Court and be directed to surrender their passports in this Hon'ble Court;
 i. for ad-interim reliefs in terms of prayer (b) to (g) hereinabove;
 j. that this Hon'ble Court may be pleased to Order the Defendants to pay to the Plaintiff the costs of the suit;
 k. that this Hon'ble Court may be pleased to grant to the Plaintiff such further and other reliefs as this Hon'ble Court may deem fit and proper.
 You are required to appear in this Court in person, or by an Advocate and able to attend to all the material questions relating to suit, or who shall be accompanied by some person able to answer all such question, to answer the above named Plaintiff, and as the Suit if fixed for the final disposal, you must produce all your witnesses and you are hereby required to take notice that default of your appearance, the suit will be heard and determined in your absence; and you will bring with you any document in your possession or power containing evidence relating to the merits of the Plaintiff's case or upon which you intend to rely in your defence in this Hon'ble Court and in particular for the following documents:-
 Given under my hand and the seal of this Hon'ble Court.
 Dated this 09th day of March, 2026

Sd/-
For Registrar
City Civil Court, Bombay

Mr. O. A. Das, Advocate for Plaintiff, Office No.7, 1st Floor, Rehman Building, 24, Opp. Akbarallys, Veer Nariman Road Fort Mumbai 400 023.
 Email: oadasassociates7@gmail.com, Mobile: 98213 30455
 You are hereby informed that the Free Legal Service from the State Legal Services Authority, High Court Legal Services Committee, District Legal Services Authority and Toluca Legal Services Committee as per eligibility criteria are available to you and in case you are eligible and desire to avail the free legal services, you may contact any of the above Legal Services Authority/Committee.
NOTE:- Next date in the Suit is 05/05/2026 Please check the status and next/ further date of this Suit on the Official website of the City Civil & Sessions Court, Gr. Bombay.

BLUE BLENDS (INDIA) LIMITED
 CIN : L17120MH1981PLC023900
 Regd Office: JBF House, 2nd Floor, Old Post Office Lane, Kalbadevi Road, Mumbai, Maharashtra, India, 400002

STATEMENTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30 , 2025
 (₹ in Lakhs)

Particular	Standalone			Consolidated		
	Quarter ended	Year Ended	Quarter ended	Year Ended	Quarter ended	Year Ended
	30.06.2025 Unaudited	31.03.2025 Audited	30.06.2025 Unaudited	31.03.2025 Audited	30.06.2024 Unaudited	31.03.2025 Audited
1 Total income from Operations	99.18	139.80	526.30	99.18	139.80	526.30
2 Total Profit / (Loss) before exceptional items and tax	-162.50	7.52	-72.83	-163.04	7.62	-74.41
3 Profit/(Loss) before tax	-162.50	7.52	-72.83	-163.04	7.62	-74.41
4 Profit / (Loss) for the period	-162.50	7.52	-72.83	-163.04	7.62	-74.41
5 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit (Loss) and Other Comprehensive Income for the period)	-162.50	7.52	-72.83	-163.04	7.62	-74.41
6 Paidup Share Capital	2165.12	2165.12	2165.12	2165.12	2165.12	2165.12
7 Earning per equity share (For Continuing operation): (1) Basic (2) Diluted	-0.75 -0.75	0.03 0.03	-0.34 -0.34	-0.75 -0.75	0.04 0.04	-0.34 -0.34

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The Unaudited Standalone/Consolidated financial results for the Quarter ended June 30, 2025 of Blue Blends (India) Limited ("The Company") have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meeting held on Friday, April 17, 2026. The above results have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company.
 2. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results is available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and National Stock Exchange website www.nseindia.com.

By order of the Board
 For Blue Blends (India) Limited
 Sd/-
Ritesh Chokhani
 Whole Time Director & CFO

Place : Mumbai
 Dated : 17/04/2026

HATHWAY CABLE AND DATACOM LIMITED
 CIN: L64204MH1959PLC011421
 Registered Office : 802, 8th Floor, Interface-11, Link Road, Malad West, Mumbai- 400064.
 Tel No: 91-22-4054 2500; Website: www.hathway.com; Email: info@hathway.net

EXTRACT OF STATEMENT OF CONSOLIDATED & STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2026
 (Rs. in Crores, except per share data)

Sr No	Particulars	Consolidated		Standalone	
		Year Ended	Year Ended	Year Ended	Year Ended
		March 31, 2026 (Audited)	March 31, 2025 (Audited)	March 31, 2026 (Audited)	March 31, 2025 (Audited)
1	Total Income from Operations	2,243.53	2,146.35	671.17	711.90
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional Items)	105.97	110.05	88.41	113.59
3	Share of net Profit / (Loss) of Joint venture accounted for using the equity method	5.78	16.46	-	-
4	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	111.75	124.98	88.41	105.52
5	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	82.24	92.54	65.38	79.33
6	Total Comprehensive Income / (Loss) for the Period [comprising Profit / (Loss) for the period after tax and Other Comprehensive Income (after tax)]	82.61	92.71	65.58	79.58
7	Paid up Equity Share Capital (Face value of Rs.2/- each)	354.02	354.02	354.02	354.02
8	Earnings Per Share - (Face value of Rs.2/- each) (Basic, Diluted and not annualised) (in Rs.)	0.46	0.52	0.37	0.45

Notes:-
 1. The above is an extract of the detailed format of the Audited Consolidated and Standalone Financial Results for the year ended March 31, 2026 filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid Audited Consolidated and Standalone Financial Results is available on the Stock Exchanges' website (www.bseindia.com and www.nseindia.com), the Company's website (www.hathway.com) and can also be accessed through the QR Code attached herewith.
 2. The Audit Committee has reviewed the above results and the Board of Directors has approved the above results and its release at their respective meetings held on April 17, 2026.

For Hathway Cable and Datacom Limited
 Sd/-
Rajendra Hingwala
 Chairman
 DIN: 00160602

Place : Mumbai
 Date : April 17, 2026

Transpek Industry Limited
 CIN : L23205GJ1965PLC001343
 Registered Office : 4th Floor, Lillieria 1038, Gotri - Sevasi Road, Vadodara - 390021.
 Ph #: (0265) 6700300 Email : secretarial@transpek.com Website : www.transpek.com

NOTICE TO SHAREHOLDERS
Bano Shaikh for Re-lodgement of Transfer Requests of Physical Shares and 100 days Campaign "Saksham Niveshak" by Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Notice is hereby given pursuant to SEBI Circular No. HO/38/13/11(2)2026-MIRSD-P0D/1/3750/2026 dated January 30, 2026, all shareholders / investors of the Company are hereby informed that another special window has been opened for a period of one year from February 05, 2026 to February 04, 2027 to facilitate transfer of shares in physical mode. This facility is available only to those Shareholders / Investors who had executed the transfer deeds before April 01, 2019 but were not lodged / rejected / returned / not attended due to deficiency in the documents / process or otherwise. The transfer deed must be accompanied with Original shares certificate(s) proof of acquisition.

During this special window, the securities transferred shall be credited only in dematerialized form and shall be subject to a lock-in period of one year from the date of registration of transfer. During the lock in period, such securities shall not be transferred, lien-marked, or pledged. Shareholders / Investors are requested to follow the prescribed transfer-cum-demat process. Requests involving disputed ownership or shares that have already been transferred to the Investor Education and Protection Fund (IEPF) shall not be considered.

Transfer requests submitted after February 04, 2027 will not be accepted by the Company / RTA.

This is to further inform you that, the Investor Education and Protection Fund Authority (IEPF), Ministry of Corporate Affairs (MCA) has launched a **Second '100 days' campaign - "Saksham Niveshak"** effective from April 01, 2026 till July 09, 2026. As per the directives of the IEPF Authority, Company, has initiated the 100 days campaign - "Saksham Niveshak", for all our shareholders whose dividends have remained unclaimed.

Physical Shareholders are requested to submit requisite documents to the Company's Registrar and Share Transfer Agent (RTA) at **MUFG Intime India Private Limited, "Geetakunj", 1, Bhakti Nagar Society, Behind ABS Tower, Old Padra Road, Vadodara - 390015. Tel.: 0265 - 3566768; Email : vadodara@in.mpms.mufg.com.**

All Shareholders are requested to update your 'Know Your Customer' (KYC) details such as PAN, Email Address, Contact Number, Address, Bank Details and Nomination etc., in order to ensure timely receipt of the dividends declared by the Company directly to your bank accounts and preventing transfer of such dividends and shares to the IEPF.

Shareholders holding shares in demat mode may approach their respective Depository Participants (DP) for updating the KYC.

For any query, you can contact our RTA at **vadodara@in.mpms.mufg.com** and Company at **secretarial@transpek.com**.

For Transpek Industry Limited,
 Sd/-
Alak D. Vyas
 Company Secretary and Compliance Officer

Place: Vadodara
 Date: April 17, 2026

BLUE BLENDS (INDIA) LIMITED
 CIN : L17120MH1981PLC023900
 Regd Office: JBF House, 2nd Floor, Old Post Office Lane, Kalbadevi Road, Mumbai, Maharashtra, India, 400002

STATEMENTS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31 , 2025
 (₹ in Lakhs)

Particular	Standalone			Consolidated		
	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Quarter ended	Quarter ended
	31.12.2025 Unaudited	31.12.2025 Unaudited	31.12.2024 Unaudited	31.12.2025 Unaudited	31.12.2025 Unaudited	31.12.2024 Unaudited
1 Total income from Operations	7,232.26	7,859.54	161.16	7,232.26	7,859.54	161.16
2 Total Profit / (Loss) before exceptional items and tax	42.04	-78.38	17.09	42.04	-79.31	17.02
3 Profit/(Loss) before tax	42.04	-78.38	17.09	42.04	-79.31	17.02
4 Profit / (Loss) for the period	42.04	-78.38	17.09	42.04	-79.31	17.02
5 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit (Loss) and Other Comprehensive Income for the period)	42.04	-78.38	17.09	42.04	-79.31	17.02
6 Paidup Share Capital	2165.12	2165.12	2165.12	2165.12	2165.12	2165.12
7 Earning per equity share (For Continuing operation): (1) Basic (2) Diluted	0.19 0.19	-0.36 -0.36	0.08 0.08	0.19 0.19	-0.37 -0.37	0.08 0.08

Notes:
 1. The above is an extract of the detailed format of Quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The Unaudited Standalone/Consolidated financial results for the Quarter and Nine months ended on December 31, 2025 of Blue Blends (India) Limited ("The Company") have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their respective meeting held on Friday, April 17, 2026. The above results have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company.
 2. The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI(Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results is available on the Bombay Stock Exchange website www.bseindia.com and National Stock Exchange website www.nseindia.com.

By order of the Board
 For Blue Blends (India) Limited
 Sd/-
Ritesh Chokhani
 Whole Time Director & CFO

Place : Mumbai
 Dated : 17/04/2026

SKF India Limited
 CIN: L29130PN1961PLC213113
 Registered Office: Chinchwad, Pune, Maharashtra, India, 411033
 Tel: +91 (20) 6611 2500 | E-mail: investorindia@skf.com
 Website: https://www.skf.com/in/investors/skf-india-ltd

NOTICE WITH RESPECT TO SPECIAL WINDOW FOR RE-LODGMET OF TRANSFER REQUESTS OF PHYSICAL SHARES

Notice is hereby given that the Securities and Exchange Board of India (SEBI), through its circular SEBI/HO/MIRSD/MIRSD-PoD/P/CIR/2025/97 dated 2nd July 2025 and HO/38/13/11(2)2026-MIRSD-P0D/1/3750/2026 dated 30th January 2026, has introduced a Special Window for the re-lodgment of transfer requests of physical shares. This initiative is intended to facilitate genuine investors in securing ownership of shares previously submitted for transfer but rejected or returned due to deficiencies.

Last Publication for the notice for this purpose was done on 18th February 2026.

Eligibility:
 Investors who had submitted transfer requests for physical shares prior to 01st April 2019 (the date from which SEBI discontinued transfer of shares in physical form), and whose requests were rejected or returned or not attended due to deficiencies in documents or otherwise, are now eligible to re-lodge such requests.

Special Window Period:
Window shall be open for a period of one year From 05th February 2026 to 04th February 2027 (1 year)

Eligible shareholders are invited to re-lodge their earlier transfer requests along with necessary documents during the above window. Please note that:

- Re-lodged securities will be transferred only in dematerialized (demat) form.
- Requests must be submitted to the Company or its Registrar & Transfer Agent (RTA) at the addresses below.
- Transfer will be processed only upon successful verification and compliance with SEBI guidelines.

Investors may send the documents to the Company or RTA on any of the address given below:

SKF India Limited To, Mayuri Kulkarni Company Secretary & Compliance Officer Address: SKF India Limited, Chinchwad, Pune 411 033, Maharashtra, India. Phone no: 020 66112623 Email: investorindia@skf.com	MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited) (Unit: SKF India Limited) C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Marg, Vikhroli West, Mumbai – 400 083 Tel No.: +91 810 811 8484 Investor Queries: investor.helpdesk@in.mpms.mufg.com https://web.in.mpms.mufg.com/helpdesk/Service-Request.html
--	---

We encourage all eligible investors who have not yet received transferred shares due to earlier rejections or pending deficiencies to avail themselves of this Special Window and complete the transfer process in accordance with the SEBI circular.

For SKF India Limited
 Sd/-
Mayuri Kulkarni
 Company Secretary & Compliance Officer

Place : Pune
 Date : 18th April 2026
 Registered Office: Chinchwad, Pune 411033, Maharashtra, India

Mastek LIMITED
 Trust. Value. Velocity
 CIN No.: L74140GJ1982PLC005215
 Registered Office: 804/805, President House, Opp. C.N.Vidyalaya, Near Ambawadi Circle, Ahmedabad - 380 006.
 Tel. No.: +91-79-2656-4337; Fax No.: +91-22-6695-1331
 E-mail: investor_grievances@mastek.com; Website: www.mastek.com

EXTRACT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2026
 (₹ In Lakhs)

Particulars	Quarter ended March 31, 2026 (Unaudited)	Quarter ended March 31, 2025 (Unaudited)	Year ended March 31, 2026 (Audited)	Year ended March 31, 2025 (Audited)
Revenue from operations	93,800	90,542	3,69,875	3,45,523
Net profit for the period/year (before exceptional items and tax)	14,896	11,405	55,134	45,155
Net profit for the period/year before tax (after exceptional items)	12,523	10,592	52,122	45,916
Net Profit for the period/year after tax and exceptional items	10,615	8,107	40,400	37,593
Total Comprehensive Income for the period/year [Comprising Profit / (Loss) for the period/year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	19,671	10,391	60,253	42,419
Paid-up equity share capital	1,550	1,547	1,550	1,547
Other equity	-	-	2,97,635	2,44,687
Earning per Share (FV of ₹ 5 each) (a) Basic - ₹ (b) Diluted - ₹	34.25 34.01	26.24 26.01	130.45 129.50	121.78 120.65

Notes:-
 1. Key data relating to Standalone Financial Results of Mastek Limited is as under:
 (₹ In Lakhs)

Particulars	Quarter ended March 31, 2026 (Unaudited)	Quarter ended March 31, 2025 (Unaudited)	Year ended March 31, 2026 (Audited)	Year ended March 31, 2025 (Audited) (Restated)
Revenue from operations	24,460	23,372	91,756	93,909
Net profit for the period/year (before exceptional items and tax)	5,227	3,871	15,651	15,187
Net profit for the period/year before tax (after exceptional items)	5,631	3,015	23,163	17,920
Net Profit for the period/year after tax and exceptional items	5,716	2,010	20,244	14,034
Total Comprehensive Income for the period/year [Comprising Profit / (Loss) for the period/year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5,054	1,623	18,497	13,160
Paid-up equity share capital	1,550	1,547	1,550	1,547
Other equity	-	-	85,234	73,364
Earning per Share (FV of ₹ 5 each) (a) Basic - ₹ (b) Diluted - ₹	18.44 18.31	6.51 6.45	65.37 64.89	45.46 45.04

2. The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and year ended March 31, 2026 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com, www.nseindia.com and also on the Company's website www.mastek.com

For & on behalf of Board of Directors
 Mastek Limited
 Sd/-
ASHANK DESAI
 Chairman

Place : Mumbai, India
 Date : April 17, 2026

‘ज्योती सावित्री जिल्हा परिषद’ शाळा प्रकरणात चुकीची माहिती प्रसारित

पुणे, दि. १७: खानवडी येथील ‘ज्योती सावित्री जिल्हा परिषद’ शाळा प्रकरणात चुकीची माहिती प्रसारित करणे आणि गैरवर्तन करणे प्रभारी गटशिक्षणधिकार्यांना महागात पडले आहे. या प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने कडक पाऊल उचलत विस्तार अधिकारी (शिक्षण) तथा प्रभारी गटशिक्षण अधिकारी

गोविंद हरिभाऊ लाखे यांना तडकाफडकी निलंबित केले आहे. खानवडी येथील शाळेला लाखे यांनी भेट दिली होती. मात्र, या भेटीनंतर त्यांनी अधिकृत तथ्य न तपासता चुकीची माहिती बाहेर प्रसारित केली. यामुळे जिल्हा परिषदेसारख्या जबाबदार संस्थेची नाहक बदनामी झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले.

जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्टस् लिमिटेड
 सीआयएन: ४२१०एमएच१९९१एलसी२२८८६
 नोंद. कार्या. : जे. कुमार हाऊस, सीटीएस क्र.४४८, ४४८/१, ४४९, सुभाष रोड, विलेपार्ले (पूर्व), मुंबई-४०००५७, महाराष्ट्र, भारत. फोन: +९१-२२-६७७३५५५५, फॅक्स: +९१-२२-२६७३०८१४, वेबसाईट: www.jkumar.com, ई-मेल: investor.grievances@jkumar.com.

भागधारकांना सूचना

दुसरी १००-दिवसीय मोहीम – सक्षम निवेशक कर्पायासाठी आणि तुमचे न भरलेले/दावा न केलेले लाभांश मिळवण्यासाठी
 जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्टस् लिमिटेड (केनपी) च्या भागधारकांना याद्वारे सूचित करण्यात येते की, गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी (आयईडीएफ) प्राधिकरण आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने १६ जुलै, २०२५ रोजीच्या परिपत्रकाद्वारे सुरु केल्या, मागील १०० दिवसांच्या – सक्षम निवेशक (मोसिमेच्या) सातत्याचा भाग म्हणून; आयईपीएफ प्राधिकरणाने आणखी एक १००-दिवसीय मोहीम सुरु केली आहे. ही मोहीम १ एप्रिल, २०२६ ते ९ जुलै, २०२६ या कालावधीत अंमलात राहिली.
मोहिमेचा उद्देश: भागधारकांमध्ये जागृती निर्माण करणे, जेणेकरून ते आवश्यक तपशील अद्ययावत करतील आणि कोणताही न भरलेला किंवा देवाज न केलेला लाभांश – तो आवश्यकतेत हस्तान्तरित होण्यापूर्वी – मिळवू शकतील.
 उपरोक्त मोहिमेच्या अंतर्गणाने, तसेच कंपनीने जाहीर केलेले लाभांश आपल्या बँक खात्यामध्ये थेट आणि वेळोवेळ जमा होणे सुनिश्चित करण्यासाठी, आणि असे लाभांश व सभभाग आयईपीएफकडे हस्तांतरित होणे टाळण्यासाठी, भागधारकांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपली आपल्या ग्राहकाला ओळख (केआयसी) माहितीम्हणजेच पैन क्रमांक, ईमेल पत्ता, संपर्क क्रमांक, पिन कोडसह संपूर्ण पत्ता, बँक (आपली) सातत्याचा भाग म्हणून; आयईपीएफ प्राधिकरणाने आणखी एक १००-दिवसीय मोहीम (नव्याने) अमलाच्या विभागेत अहिलेस प्रत्येक लिमिटेड रजिस्ट्रारच्या खाती दिलेल्या तपशीलनुसार अद्ययावत करावेत.
अ) पत्ता आणि संपर्क तपशील: कार्यालय क्र.एसएच २, ६ चा नजला, मिनारकल बिझनेस पार्क, अहदा सेंट्रलचा शेजारी, महाकाली कॅम्प रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई, पिनकोड-४०००९३, फोन: ०२२-६२६३८२००

ब) ईमेलद्वारे: आपल्या नोंदीनुसार ईमेल पत्त्यावरून, डिजिटल स्वाक्षरी केल्याचा कागदासह (संयुक्त सभभाग सारणेच्या बाबतीत, पहिल्या संयुक्त धाकाची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे), खालील पत्त्यावर पाठवावेत: investor@bigshareonline.com
 पर्यायी म्हणून, आपण थेट कंपनीशी देखील खालील ईमेल पत्त्यावर संपर्क साधू शकता: secretarial@jkumar.com
 जे भागधारक आपले सभभाग इलेक्ट्रॉनिक स्वरूपात धारण करतात आणि ज्यांनी अद्याप आपला लाभांश प्राप्त केलेला नाही, ते आपल्या संबंधित डिपॉझिटीव्ही पॉस्टिन्ससकडे आपले तपशील अद्ययावत/सुधारित करून आपला लाभांश प्राप्त करू शकतात. केआयसी आणि बँक तपशील अद्ययावत करूनानंतर, सदस्यांनी यशी माहिती वरील पत्त्यावर आरएटए ला कळवावी अशी विनंती आहे; जेणेकरून अद्ययावत न दिलेला/दावा न केलेला लाभांश त्यांच्या बँक खात्यात काढा येऊ शकतो. भागधारकांनी वरील सूचनांची कृपया नोंद घ्यावी आणि त्यानुसार कार्यवाही करावी, अशी नम्र विनंती आहे.
जे. कुमार इन्फ्राप्रोजेक्टस् लिमिटेड/करिता सही/-
पुणे/मागील
ठिकाण: मुंबई
दिनांक: १७ एप्रिल, २०२६

ODYSSEY CORPORATION LIMITED
 CIN: L67190MH1995PLC085403
 Regd. Office: 102, Haridharan Building, Bhoglal Phadia Road, Kandivali (West), Mumbai 400067
 Tel: 022-26241111; Email: odyssey@odyssey999@gmail.com Website: www.odysseycorp.in

NOTICE OF POSTAL BALLOT
 Members are hereby informed that pursuant to Section 108 and 110 of the Companies Act, 2013, read with the Companies Management and Administration) Rules, 2014, circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") dated April 8, 2020, May 5, 2020, May 5, 2022, December 28, 2022, September 25, 2023, September 19, 2024 and September 22, 2025 and other applicable provisions, including any statutory modification or re-enactment thereof for the time being in force, Odyssey Corporation Limited (the Company) seeks approval of Members of the Company, as detailed in the Postal Ballot Notice dated April 17, 2026.

- 1. Regularization of Additional Director Mr. Wilson Marshal John (DIN: 02044154) by appointing him as Executive Whole-Time Director.
- 2. Regularization of Additional Director Mr. Hemanshu Rammiklal Mehta (DIN: 00258580) by appointing him as Non-Executive Non-Independent Director.
- 3. Adoption of new set of Memorandum of Association ("MOA") of the Company as per Companies Act, 2013.
- 4. Adoption of new set of Articles of Association ("AOA") of the Company.
- 5. To approve related party transactions.
- 6. Approval to advance any loan/give guarantee/provide security u/s 185 of the Companies Act, 2013

a) In this regard all the members are hereby informed that the Company has set out notice to its members for aforesaid resolutions to be transacted through postal ballot by voting through remote e-voting platform provided by National Securities Depository Limited (NSDL) and by Postal Ballot Form.

b) The Company has completed dispatch of the Postal Ballot Notice to the Members through permitted mode on Friday, 17th April 2026.

c) The cut-off date for determining the eligibility to vote through remote e-voting shall be Friday, 10th April 2026.

d) Persons whose name is recorded in the register of beneficial owners maintained as on the cut-off date, only shall be entitled to avail the facility of e-voting.

e) The e-voting shall commence from Saturday, April 18, 2026 (09:00 AM IST) and concludes on Sunday, May 17, 2026 (05:00 PM IST).

f) The remote E-voting module shall be disabled by National Depository Services (India) Limited ("NSDL") thereafter.

g) Postal Ballot Form received after Sunday, May 17, 2026, will be strictly treated as if the reply from the member has not been received.

The results declared along with scrutinizer report within the prescribed period shall be displayed on the Company's Website and also communicated to the stock exchange. Members are requested to note that in case you have any queries or issues regarding e-voting, you may refer to the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evoting.nsdl.com or write an email to evoting@nsdl.co.in or call on toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30 or send a request at evoting@nsdl.co.in.

By order of the Board For Odyssey Corporation Limited
 Mr. Wilson Marshal John
 Whole time Director
 DIN 02044154

जाहीर सूचना

श्री. लखमनदास गोपालदास किरपालानी हे दी शिला हाऊस को-ऑपरेटिव्ह होमिंस सोसायटी लि., पत्ता: प्लॉट क्र.९३, सायन पूर्व खण्ड रस्ता, मुंबई-४०००२२ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि सोसायटीच्या हस्तांतरणीय पत्र/ट्रान्झिफ्ट क्र.१६ चे धारक आहेत आणि कोणतेही नामांकन न करता, सात वर्षांतून अधिक काळ त्यांचा काहीच डावडिक्लारा लागलेला नाही/ते बेपत्ता आहे.

सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, मूल्य समासादने सोसायटीच्या भांडवल/सायमनेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण पोल्यास वारस किंवा अन्य दानेदारी/आपणे पोल्यास यांच्याकडून काही दावे किंवा आपणे असल्यास ते ह्या सूचनांच्या प्रसिध्दीपासून १४ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील समासादनाचे शेअर्स व हितसंबंधांच्या दृष्ट्या मग प्रमाणपूर्ण किरपासाठी त्यांच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आपणेच्या पृष्ठभूमी अशी कायदापे आणि अन्य पुरावांच्या प्रतिसर सोसायटीच्या उप-विधी अंतर्गत मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर कोही दावे/आपणे प्राप्त झाले नाहीत, तर मयत समासादनाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधांशी सोसायटी उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत समासादनाचे शेअर्स व हितसंबंधांशी हस्तांतरणास काही दावे/आपणे सोसायटीला प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदीनुसार उपविधीची प्रत दावेदार/आपणेकाराद्वारे निविधानकर्त्या सोसायटीच्या कार्यालय/सोसायटी सचिवाकडे सारू सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सात, ६.०० ते सायं.७.०० दरम्यान उपलब्ध आहेत.

सर्व दावे किंवा आपणे, दावांच्या समर्थनाय आवश्यक पुरावांसह, अयोग्यदारी करणाऱ्यास लेखी स्वरूपात सादर करावेत.
 दिनांक: १८ एप्रिल, २०२६
 ठिकाण: ठाणे

सोसायटीचे वकील:
 अॅड. डॉ. आर. पाटील
 बी.ए., एल.एच.एम., पीएच.डी. (कायदा)
 प्लॉट क्र.५, २६, दयावार्डी मंगल, गारोबी स्ट्रीट,
 हॉटेल रेसिडेन्सियल, फोर्ट, मुंबई-४००००१.
 मोबाईल क्र.७३०२०५६६६२,
 ईमेल- vrpali152@gmail.com

या वतीने व करिता वी शिला को-ऑपरेटिव्ह होमिंस सोसायटी लि. सही/- सा. सचिव

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Late Mr. Udaresh Gangaram Rai, was the member of Gaurishankar SRA Co-Op Housing Society Ltd & holding Flat No.306, 3RD Floor, Building No.3, Gaurishankar SRA Co-Op Housing Society Ltd, Masrani Lane, Halau Pool, Kuria West, Mumbai 400070. hereinafter referred as "Said Flat". Mr. Udaresh Gangaram Rai died intestate on 21/08/2012.

- Below are the Legal Heirs after death of Mr. Udaresh Gangaram Rai
 1) Smt.Mala Rai (Wife)
 2) Mr. Suraj Rai (Son unmarried)
 3) Mr. Suraj Rai have given notarized NOC to Smt. Mala Rai to become member of the society and transfer all share in her name.
 4) Now Smt.Mala Rai, is making application for Membership of the abovesaid flat to the society.

So if any other person or persons having any claims, or right, interest, title against in respect of said Flat or objections from the other heir or heirs or other claimants/objector or objectors for the transfer of the said shares and interest of the deceased member's in the capital/property of the society are hereby request to intimate me at my below mentioned address within a period of 7 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his /her/his claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society, if no claims/objections are received within the period prescribed above, my client shall proceed and complete all the requirements regarding the Said Flat and such claim and objections received thereafter shall be deemed to have been waived.

Sd/-
Adv. Dhruvit Faria,
Add: Office No. 2, R-1, Ashirwad,
Co-op Hsg Soc.,Poonam nagar,
Near Mumbai Public BMC School,
Andheri East, Mumbai – 400093.

PUBLIC NOTICE / AFFIDAVIT

I, MRS. GURBIR KAUR KOHLI, wife of Late JOGINDER JAIPAL SINGH KOHLI, aged about 76 years, residing at Sukhmani Building, situated at 7,17th Road, Near Rotary Park, Santacruz (W), Mumbai - 400 054, do hereby declare as under: That I am of sound mind and in good health and fully competent to make this declaration.

That I have the following children: **MR. JAGDEEP SINGH KOHLI, MR. CHARANPAL SINGH KOHLI, MRS. TANPREET RAMESH MALHOTRA, MRS. POONAM ATUL SONPAL.** That if at any time in the past or hereafter, whether before or after the demise of my husband Late **JOGINDER JAIPAL SINGH KOHLI**, I have signed or may have signed any document, paper, writing, consent, declaration, or instrument in favour of any of my above-named children or any other person, the same shall be treated as NULL AND VOID and shall not create any right, title, or interest of whatsoever nature in any of my movable or immovable properties. That I have not executed any valid registered document transferring my ownership rights in favour of any person, and any claim based on such alleged documents shall be invalid and not binding upon me or my estate. That my true and final intention regarding my estate is governed solely by my Last Will and Testament dated 09/09/2025, which shall prevail over any prior document, understanding, or communication. This declaration is issued for the information of the general public to prevent any false claims or disputes in future.

Sd/-
MRS. GURBIR KAUR KOHLI

Place : Mumbai
 Date : 18/04/2026

सनथनगर इंटरप्रायझेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हार्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१.
 कॉर्पोरेट कार्यालय: वन लोधा प्लेस, सेनापती बापट मार्ग, लॉअर परळ, मुंबई-४०००१३.
 दूर.: +९१२२-६७७३७३७३, ई-मेल: investors.sel@lodhagroup.com

३१ मार्च, २०२६ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

३१ मार्च, २०२६ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांस कंपनीच्या संचालक मंडळाने दिनांक १७ एप्रिल, २०२६ रोजी झालेल्या सभेत मान्यता दिली.

मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या <https://www.sanathnagar.in/investor-relation/corporate-announcement/financial-year-2025-2026> या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे आणि सदर अहवाल विवेक रिस्पॉन्ड कोड स्कॅनिंगद्वारे पाहता येईल.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता सनथनगर इंटरप्राइजेस लिमिटेडकरिता सही/- संज्योत रांगणेकर अध्यक्ष डीआयएन: ०७१२८९२२



नॅशनल स्टॉपडर्ड (इंडिया) लिमिटेड

सीआयएन: एल२७१०९एमएच१९६२पीएलसी२६५९५९
 नोंदणीकृत कार्यालय: ४१२, ४था मजला, १७जी, वर्धमान चेंबर, कावसजी पटेल रोड, हार्निमन सर्कल, फोर्ट, मुंबई-४००००१. वेबसाईट: www.nsil.net.in, ई-मेल: investors.nsil@lodhagroup.com, दूर.: +९१२२-६९३३४४००

३१ मार्च, २०२६ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

३१ मार्च, २०२६ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांस कंपनीच्या संचालक मंडळाने दिनांक १७ एप्रिल, २०२६ रोजी झालेल्या सभेत मान्यता दिली.

मर्यादित पुनर्विलोकन अहवालासह कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या <https://www.nsil.net.in/investor-relation/financial-result/financial-quarterly-2025-26> या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे आणि सदर अहवाल विवेक रिस्पॉन्ड कोड स्कॅनिंगद्वारे पाहता येईल.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता नॅशनल स्टॉपडर्ड (इंडिया) लिमिटेड सही/- रवी दोहिया अध्यक्ष डीआयएन: ०९१९२५७७

WAAREE RENEWABLE TECHNOLOGIES LIMITED
 CIN: L30300MH1999PLC120470
 Reg Office Address: 504, Western Edge - 1, OFF Western Express Highway, Borivali(East), Mumbai - 400066
 Tele No. : 022 6644 4444, Email ID : info@waareert.com, website : www.waareert.com

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS (CONSOLIDATED & STANDALONE) FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2026

Sr. No.	Particulars	CONSOLIDATED						STANDALONE					
		Three Months Ended			Year Ended			Three Months Ended			Year Ended		
		31-03-2026	31-12-2025	31-03-2025	31-03-2026	31-03-2025	31-03-2026	31-12-2025	31-03-2025	31-03-2026	31-03-2025	31-03-2026	
1.	Total Income	1,10,844.31	85,618.21	48,143.61	3,35,184.78	1,61,255.00	1,10,999.21	85,762.75	48,145.91	3,35,549.46	1,61,259.42		
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	20,808.60	15,838.60	12,518.43	63,961.02	30,449.44	20,968.57	15,987.81	12,529.39	64,350.21	30,504.05		
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	20,808.60	15,838.60	12,116.55	63,961.02	30,447.56	20,968.57	15,987.81	12,127.51	64,350.21	30,102.17		
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	15,570.74	12,019.45	9,376.51	47,863.59	22,892.47	15,731.26	12,169.19	9,388.70	48,254.93	22,948.53		
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	15,595.52	11,977.61	9,391.24	47,819.30	22,897.93	15,736.04	12,127.35	9,403.43	48,210.64	22,953.99		
6.	Equity Share Capital	2,086.92	2,086.91	2,084.93	2,086.92	2,084.93	2,086.92	2,086.91	2,086.92	2,086.92	2,084.93		
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				91,295.60	43,410.14				91,861.22	43,584.43		
8.	Earnings Per Share (of Rs. 2 /- each) (for continuing and discontinued operations) -												
1.	Basic (In INR)	14.96	11.50	9.00	45.91	22.00	15.11	11.64	9.01	46.28	22.03		
2.	Diluted (In INR)	14.94	11.50	8.98	45.86	21.95	15.05	11.64	8.99	46.19	21.98		

- Note:
 1) The above Financial Results for quarter and year ended March 31, 2026 were reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors at their respective meetings held on April 16, 2026.
 2) The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the above Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) i.e www. bseindia.com, www.nseindia.com and the Company at www.waareert.com. The same can be accessed by scanning QR Code provided below

For and on behalf of the Board of Directors
Waaree Renewable Technologies Limited
 Sd/-
Pujan Doshi
 Managing Director
 DIN: 07063863

Place : Mumbai
 Date : April 16, 2026

जाहीर नोंदीस

याद्वारे सर्वसाधारण जनतेस कळविण्याची येते की श्री. श्री. सुरेंद्र सिंग माधु, जन्म वर्ष 1939, यांचे याचाच्या 83 या वर्षी दिनांक 09/03/2022 रोजी री.एम.एम./२८९, बाल १७, जैतींदी नगर/जांजी कोलनी, जे. के. भासीन मार्ग, जैतींदी नगर सायन कोळीवाडा, अटॉप हिल, मुंबई - ४०००३७ येथे नैसर्गिक कारणाने निधन झाले आहे. सार्व मृत नोंदीसाठी अर्ज ल्याच्या पत्र श्री. इंद्रजीत सिंग माधु यांनी सादर केलेला आहे.

जाहीर सूचना

याद्वारे अशी सूचना देण्यात येत आहे की, स्व. के. पचनाम पिळ्ळे उर्फ पचनाम केसाव पिळ्ळे हे २० फेब्रुवारी २०२५ रोजी मृत्यूपासून न करता निधन झाले. त्यांची आई पार्वती यांचे केवळ येथे १९७९ मध्येच, म्हणजेच त्यांच्या आधीच, निधन झाले होते. त्यामुळे त्यांचे सर्व कायदेशीर वारस श्रीमती श्रीकुमारी पचनाम पिळ्ळे (त्यांची पत्नी), श्रीमती वंदना साजी नायर (त्यांची मुलगी) आणि श्री. विनोद पचनाम पिळ्ळे उर्फ विनोद पचनाम पिळ्ळे (त्यांचा मुलगा) यांनी दृष्टय निबंधक कार्यालयत नोंदीची क्र. एमबीआय १३-१४६३-२०२५ अन्वये नोंदवलेले २९ सप्टेंबर २०२५ रोजी एक हस्त-पत्र निषादित करून श्री. विनोद पचनाम पिळ्ळे उर्फ विनोद पचनाम पिळ्ळे हे सदर फ्लॉट/जागेचे १००% अधिप्राप्ति हिस्सा धारण करणारे पूर्ण मालक झाले आहेत.

श्री. विनोद पचनाम पिळ्ळे उर्फ विनोद पचनाम पिळ्ळे हे वरील फ्लॉटची विक्री करण्यासाठी आणि ती जागा सर्व प्रकारच्या बांधकामांसाठी आणि तिच्या अगितीला हस्तांतरित करण्यासाठी विक्री करार करणार आहेत. जर कोणत्याही व्यक्तीचा, कायदेशीर वारसांचा इत्यादीचा, सदर फ्लॉट जागेवर कोणत्याही स्वरूपाचा दावा, आक्षेप, हक्क, मालकी किंवा हितसंबंध असेल, तर त्यांनी ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत आवश्यक त्या साहाय्यक कागदोपरी पुरावांसह, खाली स्वाक्षरीकर्याकडे तसे कळवावेत. सदर मुद्दत संपल्यानंतर, आमचे अशील सदर फ्लॉट जागा खरेदी करणाऱ्याच्या ओपचारिकता पूर्ण करतील; आणि या सूचनेची मुदत संपल्यानंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही दावांचा विचार केला जाणार नाही.

आज दिनांकित १८ एप्रिल, २०२६ राहूल नॅटिंग सिंग वकील उच्च न्यायालय दुकान क्र.६८, पवई प्लाझा, हिरानंदानी गार्डन, पवई, मुंबई-४०००७६.

जाहीर सूचना

माझे अगिती (१) श्रीमती बुद्धिने पंचलाल सावल आणि (२) श्री. मन्सुख पंचलाल सावल हे दोघेही डॉकिवली येथे राहणारे, यांच्या वतीने ही सूचना देण्यात येत आहे.

माझ्या अगितींनी हर्षवर्धन सहकारी ग्रुहनिगम संस्था मर्यादित (नोंदी क्र.:टीएच/केएलएम/एचएसजी/टीसी/३३७/८४-८५), मधुन अपार्टमेंट, धरमपाम गुणे रोड, डॉकिवली (पश्चिम)-४२१२०२ या सोसायटीकडे स्वामी पंचलाल लखमणी सावल यांच्या मालकीचे भाग आणि हितसंबंध हस्तांतरित करण्याबाबत अर्ज केला आहे.
 स्वामी पंचलाल लखमणी सावल हे सदर संस्थेतील नि. तदप्रत्यक्षावरील दुकान क्र.२ चे पूर्ण मालक होते आणि त्यांच्याकडे भाग प्रमाणपत्र क्र.७ (अनुक्रमक ३१ ते ३५ मधील भाग) होते. त्यांचे दिनांक ०१.०१.२०२५ रोजी निधन झाले असून, त्यांच्या पश्चात खालील कायदेशीर वारसादर आहेत:
 १. श्रीमती बुद्धिने पंचलाल सावल (विधवा पत्नी/अगिती)
 २. श्री. मन्सुख पंचलाल सावल (मुलगा/अगिती)
 ३. श्रीमती यशिता शांतिलाल शाह (मुलगी)
 ४. श्रीमती यशोदी विनोद छात्रबा (मुलगी)
 ५. श्रीमती प्रेमिला कानो शाह (मुलगी)
 ६. श्रीमती यमना गिरीश बीबा (मुलगी)
 वरील अनुक्रमांक ३ ते ६ मधील मुलींनी, सदर मालमत्तेच्या हस्तांतरणाबाबत/विक्रीबाबत आपले हक्क स्वैच्छेने सोडून दिले आहेत आणि माझ्या अगितींच्या बाजूने ना-हस्तगत दिली आहे.
 सदर दुकानात किंवा मागामध्ये वारसाहक, गहाण, धारणापरिष्कार, नोवा, बहीसंपन्न, भांडेपत्र, विध्व